



Seat No.	
----------	--

SA - 28

Total No. of Pages : 3

B.A. (Part - III) (Semester - VI) Examination, March - 2019
ECONOMICS (Special) (Paper - XIII)
Research Methodology in Economics (Part - II)
Sub. Code : 65732

Day and Date : Wednesday, 27 - 03 - 2019

Total Marks : 40

Time : 03.00 p.m. to 05.00 p.m.

- Instructions :
- 1) All questions are compulsory.
 - 2) Figures to the right indicate full marks.
 - 3) Draw neat diagrams wherever necessary.
 - 4) Students are allowed to use calculator.

Q1) Complete the following sentences by choosing the correct alternative given below. [5]

- i) _____ is a one of the criteria of 'Good Sampling'.
 - a) Objectivity
 - b) Observation
 - c) Survey
 - d) None of these
- ii) 'Median' is used to measure _____ of statistical data.
 - a) Standard Deviation
 - b) Mean Deviation
 - c) Central Tendency
 - d) None of these
- iii) $a = \frac{\sum X}{N}$ is a formula of _____.
 - a) Median
 - b) Mode
 - c) Arithmetic mean
 - d) None of these
- iv) _____ is a way to show the data actively.
 - a) Diagram
 - b) Interpretation of data
 - c) Sampling
 - d) None of these
- v) In a 'Range Graph' there are _____ variables.
 - a) Two
 - b) Three
 - c) Four
 - d) None of these

P.T.O.

Q2) Write a short note on (Any three)

- Merits of probability sampling.
- Pie-Diagram.
- Multi-way Tabulation.
- Simple Arithmetic mean.
- Precaution in Report writing.

Q3) Write in detail answer of following questions. (Any Two)

[20]

- Explain the various types of 'Graphs'.
- Calculate the 'Standard Deviation' from following data.
Example :- 54, 62, 63, 65, 68, 71, 73, 78, 82, 84.
- What is meant by 'Report writing'? Explain the steps of Report writing.

मराठी रूपांतर

- सूचना :
- सर्व प्रश्न आवश्यक आहेत.
 - उजवीकडील अंक पूर्ण गुण दर्शवितात.
 - आवश्यक तेथे सुबक आकृत्या काढा.
 - विद्यार्थ्यांना "कॅल्क्युलेटर" वापरण्यास परवानगी आहे.

प्र.1) योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा.

[5]

- हा एक चांगल्या नमूना निवडीचा निकष आहे.

अ) वस्तुनिष्ठता	ब) निरिक्षण
क) सर्व्हे	ड) या पैकी कोणतेही नाही
- "मध्यमा" संख्यात्मक आकडेवारीची मोजण्यासाठी वापरतात.

अ) प्रमाण विचलन	ब) मध्य विचलन
क) मध्यवर्ती प्रवृत्ती	ड) या पैकी कोणतेही नाही

